

17th November, 2025

To,
The Manager,
Listing Department,
BSE Limited,
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street, Mumbai – 400 001

To,
Metropolitan Stock Exchange of India Ltd.
(Formerly known as “MCX Stock Exchange Limited”)
Building A, Unit 205A, 2nd Floor,
Piramal Agastya Corporate Park, L.B.S Road,
Kurla West, Mumbai - 400 070

BSE Scrip Code: 539697

MSEI Scrip Code: HILIKS

Sub: Intimation of Publication of Un-audited Financial Results (Standalone and Consolidated) for the quarter and half year ended September 30, 2025 in Newspapers

Dear Sir/Ma'am,

Pursuant to Regulation 33, 47 and other applicable regulations of SEBI (LODR) Regulations, 2015, the Un-audited Financial Results of the Company for the quarter ended September 30, 2025 was duly published in the following Newspaper:

1. The Active Times (English) dated 16th November, 2025.
2. Mumbai Lakshdeep (Marathi) Mumbai Edition dated 16th November, 2025.

You are requested to kindly take the same on your record.

Thanking you,
Yours' Faithfully

For Hiliks Technologies Limited

**COPPARAPU
SANDEEP**

**Sandeep Copparapu
Whole Time Director
DIN: 08306534**

Digitally signed by
COPPARAPU SANDEEP
Date: 2025.11.17 13:02:50
+05'30'

HILIKS TECHNOLOGIES LIMITED

CIN: L72100MH1985PLC282717

Regd. Off.: A 704, 7th Floor Bonanza Building, Sahar Plaza Complex, M.V Road, JB Nagar Marol, JB Nagar Metro Station, Andheri East Mumbai 400059 Maharashtra. Contact No. +91 7799169999.

Website: <http://hiliks.com/> Email ID: anubhavindustrial@gmail.com

Zohran Mamdani and Indian women cricketers shine as beacons of hope and glory

If Russia succeeds in wrapping up its 'special military operations' in Ukraine while US President Donald Trump remains in office, this war can end all wars in Europe and Eurasia for a long time to come. The recent weeks are witnessing a phenomenal shift in the 'correlation of forces' in international politics attributable to the dynamic relationship between Russia's productive forces. Russia, which left socialism behind and crafted a toolbox attuned to geopolitics, is regaining a favourable balance of power vis-à-vis the West. In the current transitional era of revolutionary change and transformation in the global order, Russia's surge becomes immensely consequential to India, which is also on a capitalist path of development littered with formidable challenges to its rise. On Russia's National Unity Day on November 4, President Vladimir Putin held a ceremony at the Kremlin to present state decorations to the designers of the Burevestnik cruise missile and the Poseidon unmanned submersible, the country's newest futuristic weapon systems. The terrible beauty of these two weapons is that both are nuclear-powered and the West has neither any matching capability nor defence against them for the foreseeable future. The 9M730 Burevestnik is a low-flying, nuclear-powered, nuclear-armed cruise missile that Putin called "a unique weapon that no other country possesses", and would have a nearly unlimited range because of its onboard nuclear power. The missile's test lasted around 15 hours, travelling more than 14,000 km. The Norwegian government confirmed the test flight launched out of Novaya Zemlya, an archipelago off the northern coast of Russia. The Poseidon, named after the sea god in Greek mythology, is a nuclear-powered underwater drone—also with an unlimited range. Russian state media and officials claim that the super-torpedo is designed to trigger massive radioactive tsunamis capable of devastating coastal cities and rendering large areas uninhabitable for decades. In a State of the Union address in 2018 at the Russian parliament, Putin had stated that the Burevestnik and several other new strategic weapons were necessary to preserve strategic stability, citing the US's withdrawal from the Anti-Ballistic Missile Treaty as destabilising. These weapons are game-changers in the global strategic balance. Alongside comes the cutting-edge Oreshnik, a surface-to-surface hypersonic ballistic missile designed to be launched from ground or sea that strikes targets at speed exceeding Mach 10. Oreshnik, which has been inducted into the armed forces, displayed its massive destructive power last November in a sensational 'target practice' without munitions in Ukraine. Some months ago, writing in Foreign Policy, Decker Eveleth, an American expert at CNA, a Washington-based non-profit research organisation, assessed that Oreshnik could potentially cripple Nato's operational readiness in a hypothetical war, giving Russia more nonnuclear options and theoretically lessening the need to use nuclear weapons early in a conflict. Such a scenario is of interest from an Indian perspective, as Tass has reported Russia may be willing to supply the Oreshnik to 'allied nations'. The Russian defence industry currently produces up to 25 Oreshnik missiles per month, which allows the Russian armed forces to field approximately 300 such systems annually.

WAGEND INFRA VENTURE LIMITED
CIN: L67120MH1981PLC025320
Reg Off: Office No. D 310 Crystal Plaza, opposite Infinity Mall, New Link Road, Andheri West, Mumbai 400053
Website: www.wagendinfra.in Tel: 022-4600 2079 Email id: agarwalholdings@gmail.com

UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF-YEAR ENDED 30.09.2025

Sr. No.	Particulars	3 months ended		6 Months ended	Previous Year ended
		30.09.2025	30.09.2025	30.09.2025	31.03.2025
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1	Total Income from Operations (Net)	71.52	114.40	42.98	
2	Net Profit/Loss from ordinary Activities after Tax	2.61	0.91	2.29	
3	Net Profit/Loss for the period after Tax (after extraordinary items)	2.61	0.91	2.29	
4	Equity Share Capital	942.50	942.50	942.50	
5	Reserves (Excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of Previous Year)	0.00	0.00	0.00	
6	Earning Per Share (before Extraordinary items)	0.006	0.002	0.005	
7	Earning Per Share (after Extraordinary items)	0.006	0.002	0.005	

Note: The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed Disclosure Requirements Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the Bombay Stock Exchange (www.bseindia.com) and on Company's website (https://wagendinfra.in)

For Wagend Infra Venture Limited
Mr. Munnalal Jain
Managing Director
(DIN: 10478345)
Date: 14.11.2025
Place: Mumbai

MARDIA SAMYOUNG CAPILLARY TUBES COMPANY LIMITED
CIN: L74999MH1992PLC069104
Registered Office: A-108, 1st Floor, Chikwadi, Western Express Highway, Andheri East, Mumbai - 400099
Corporate Office: Shop-511 Pratik Mall, Near City Pulse Theatre, Kudasán, Gandhi Nagar, Gandhinagar, Gujarat, India, 382421
Email: mardiasamyounlimited@gmail.com Phone: 8141443343

The meeting of the Company was held on 11th November, 2025 approved the unaudited Standalone Financial Results of the Company for the quarter and half year ended on 30th September, 2025.

The detailed format of Quarterly and half yearly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015. The full format of quarterly and half yearly Financial Results are available on the Stock Exchange website (www.bseindia.com)

For, MARDIA SAMYOUNG CAPILLARY TUBES COMPANY LIMITED
Sd/-
DHAVAL DHARMENDRABHAI JOSHI
Managing Director
DIN: 10778731

Date: 11.11.2025
Place: Mumbai

ELPRO INTERNATIONAL LIMITED
CIN: L51505MH1962PLC012425
Registered Office: 17, Nirmal, Nariman Point, Mumbai - 400021
Tel.: +91 22 4029 9000; Fax: +91 22 2202 7995
Email: ir@elpro.co.in; Website: www.elpro.co.in

STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS (STANDALONE AND CONSOLIDATED) FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2025

The Board of Directors of Elpro International Limited ("the Company") at their Meeting held on November 14, 2025, considered and approved the unaudited financial results (standalone and consolidated) for the quarter and half year ended on September 30, 2025 ("Financial Results").

The said Financial Results along with Limited Review Reports, have been posted on Company's website at www.elpro.co.in and on the website of Stock Exchange i.e., BSE Limited at www.bseindia.com and can be accessed by scanning below Quick Response ("QR") code:



Note: The above intimation through QR code is in accordance with Regulation 47 read with Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015, as amended from time to time.

For Elpro International Limited
Sd/-
Deepak Kumar
Chairman and Managing Director
DIN: 07512769


Place: Mumbai
Date: November 14, 2025

Garodia Chemicals Limited
Registered Office: 149/156, Garodia Shopping Centre, Garodia Nagar, Ghatkopar (East), Mumbai 400077
CIN: L99999MH1993PLC070321
Tel No: +91 22 6671 6149,
Email id: info@garodia.com, website: www.garodia.com

Statement of Un Audited Financial Results for the Quarter and Half-year ended September 30, 2025.
[See Regulation 47 (1) (b) the SEBI (LODR) Regulations, 2015]

The Board of Directors of the Company at the meeting held on Friday, November 14, 2025, approved the Un-Audited Financial Results of the Company for Quarter and Half-year ended September 30, 2025.

The results along with the limited review report have been uploaded on the website at <https://www.bseindia.com/xml-data/corpfiling/AttachLive/4734928d-f11f-44bb-98c1-b5bf4673480e.pdf> and the same can be accessed by scanning the QR code.



For Garodia Chemicals Limited
SD/-
Ravindra Subhash Salunkhe
Managing Director
DIN: 06753149

Date: 15.11.2025
Place: Mumbai

HILIKS TECHNOLOGIES LIMITED
Regd Off: A 704, 7th Floor Bonanza Building, Sahar Plaza Complex, M.V Road, JB Nagar Marol, JB Nagar Metro Station, Andheri East Mumbai 400059 Maharashtra
Email: anubhavindustrial@gmail.com Website: www.hiliks.com Contact No: 799169999

Statement of Standalone & Consolidated Unaudited Financial Results for the quarter and half year ended 30th September, 2025
(Rs. in Lakhs unless otherwise stated)

Sr. No.	Particulars	STANDALONE						CONSOLIDATED					
		Quarter Ended		Half Year Ended		year ended	Quarter Ended		Half Year Ended		year ended		
		30-Sep-25	30-Jun-25	30-Sep-24	30-Sep-25	30-Sep-24	31-Mar-25	30-Sep-25	30-Jun-25	30-Sep-24	30-Sep-25	30-Sep-24	31-Mar-25
1	Total Income from Operations	381.10	179.41	203.78	560.51	309.02	697.70	381.10	179.41	203.78	560.51	309.02	697.70
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	27.11	14.35	19.08	41.46	28.80	63.73	27.09	14.35	19.08	41.44	28.80	63.73
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	27.11	14.35	19.08	41.46	28.80	63.73	27.09	14.35	19.08	41.44	28.80	63.73
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	27.11	14.35	19.08	41.46	28.80	46.34	27.09	14.35	19.08	41.44	28.80	46.34
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	27.11	14.35	19.08	41.46	28.80	46.34	27.09	14.35	19.08	41.44	28.80	46.34
6	Paid up Equity Share Capital	1000.00	950.00	600.00	1000.00	600.00	882.00	1000.00	950.00	600.00	1000.00	600.00	882.00
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	0	0	0	0	0	0	0	0	0	0	0	0
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations)-	0.27	0.15	0.32	0.41	0.48	0.53	0.27	0.15	0.32	0.41	0.48	0.53
(a) Basic		0.27	0.15	0.32	0.41	0.48	0.53	0.27	0.15	0.32	0.41	0.48	0.53
(b) Diluted		0.27	0.15	0.32	0.41	0.48	0.53	0.27	0.15	0.32	0.41	0.48	0.53

Note: The above is an extract of the detailed format of the Standalone and Consolidated Financial Results for the quarter ended 30th September, 2025 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Standalone and Consolidated Financial Results for the quarter ended 30th September, 2025 are available on the websites of the stock exchanges (www.bseindia.com/www.nseindia.com) and the listed entity (www.hiliks.com)

For Hiliks Technologies Limited
Sd/-
Sandeep Copparapu
Whole Time Director
DIN: 08306534

Place: Mumbai
Date: 15-11-2025

Jeevan Pramaan Rejected Follow THESE Simple Steps To Fix Your Digital Life Certificate

New Delhi.(Agency)

Pensioners are required to submit their life certificate, known as Jeevan Pramaan by November 30 to keep their pension payments running smoothly. Jeevan Pramaan is a Digital Life Certificate that uses Aadhaar-based biometric verification. This makes the process simple, secure, and convenient for pensioners. Jeevan Pramaan is an Aadhaar-based, biometric digital service that helps pensioners confirm their "aliveness" without visiting their pension office in person. It is available to pensioners of the Central and State Governments, as well as other government bodies whose Pension Sanctioning Authority (PSA) is registered on the Jeevan Pramaan platform. What to do in case of rejection

Receiving a rejection SMS for your Jeevan Pramaan can be worrying but fixing it is easier than you think. The first thing you need to do is get in touch with your Pension Disbursing Agency (PDA) whether it's your bank or post office to understand why it was rejected. Once the issue is clear, you can simply update the correct details and re-authenticate your biometrics to generate a fresh Jeevan Pramaan ID. Pensioners can visit Jeevan Pramaan centres available at banks, post offices, and CSCs.

CORRIGENDUM

In the result of OMNITEX INDUSTRIES (INDIA) LIMITED published on 15/11/2025, bottom signing part should be reas as

For and on behalf of the Board of Directors for Omnitex Industries (India) Limited

Sd/-
Shyam Bagrodia
Managing Director (DIN: 00812394)

instead of

By Order of the Board for Omnitex Industries (India) Limited
Sd/-
Narendra Dalmia
Managing Director (DIN: 00071559)

The error occurred inadvertently is regretted.

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that Mr. Dashrath Sahebji Jadeja is the owner of Shop Premises bearing Shop No. 10, Ground Floor, Chirayug Apartment, C S No. 4/142 of Lower Parel Division, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai 400013, area admeasuring 165 Sq. Ft. Carpet (hereinafter referred as "said Shop Premises"). That said Shop Premises was purchased by Mr. Dashrath Sahebji Jadeja from Mr. Lahu Jama Mokal & Mr. Janardan Pandurang Patil under Sale Deed dated 10th July, 2006, duly registered with the office of Joint Sub-Registrar Mumbai -2 vide Document No. BBE-2-06589-2006 dated 10/07/2006. That Mr. Dashrath Sahebji Jadeja died on 17/05/2013 leaving behind him Smt. Suryaba Dashrathsinh Jadeja (Wife), 2 Daughter's (1) Ms. Jalpaba Dashrathsinh Jadeja & (2) Ms. Ankita Dashrathsinh Jadeja & (3) Mr. Mitraj Dashrathsinh Jadeja as his 100% share in respect of said Shop Premises. Now (1) Ms. Jalpaba Dashrathsinh Jadeja & (2) Ms. Ankita Dashrathsinh Jadeja & (3) Mr. Mitraj Dashrathsinh Jadeja are intending to release their undivided shares in respect of said shop premises in favour of their mother and my client Smt. Suryaba Dashrathsinh Jadeja. Therefore person/s having any objections for above transfers should report / inform me along with valid documents at my below mentioned address within 14 days of the publication of the said public notice, however no claims or objections of whatsoever nature thereafter will be entertained.

Adv. Mathesh M. Hundare
B-304, Nav Pooja A & B CHS Ltd., Pleasant Park, Opp. Brand Factory, Mira Road (E), Dist. Thane 401107, Place: Mumbai Date: 16.11.2025

PUBLIC NOTICE

Take notice that Flat No. 202, Second Floor, 'C' Wing, JAI SHRUTI CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD., situated at Ambika Nagar, M. G. Road, Dombivli - West, Tal. Kalyan, Dist. Thane - 421202 now owned and possessed by Smt. Chhaya Anil Potekar and the member of said society. That previously the said residential flat was jointly purchase by Shri. Anil Shrikrishna Potekar & Mrs. Chhaya Anil Potekar as per Agreement dated 19/12/2003 Between Mr. Raghuvir R. Ojha and Nandkishor R. Ojha and the same is registered at Sub Registrar Kalyan - 3 under No. 4589/2003 dated 19/12/2003. Afterwards Shri. Anil Shrikrishna Potekar died on 07/11/2024 after his death (1) Smt. Chhaya Anil Potekar (Wife), (2) Vaishnavi Anil Potekar (Daughter) & (3) Gayatri Anil Potekar (Daughter) are the only legal heirs to claim his 50% undivided share. Subsequently Vaishnavi Anil Potekar & Gayatri Anil Potekar has release their undivided share in flat in favour Smt. Chhaya Anil Potekar as per Release Deed dated 04/11/2025 and the same is registered at Sub Registrar Kalyan - 3 under No. 18312/2025 dated 04/11/2025.

If any other legal heirs, person/s have any claim like mortgage, lien, Sale, any right, gift etc. over the said Flat, can claim in writing with the undersigned office within the period of 15 days from Publication of this Notice. After words no such a claim shall be entertained and further action shall complete which please note.

ADVOCATE DILIP K. GANDHI
3, Satchidanand Society, Tiark Road, Opp. HDFC Bank, Dombivli (East).
Mobile: 9892176055

Place : Dombivli
Date : 16/11/2025

POLYTEX INDIA LIMITED
CIN No.: L51900MH1987PLC042092
Regd. Office: 5th Floor, 5B, Technopolis Knowledge Park, Mahakali Caves Road, Nr. Udyog Bhavan Chakala Andheri East, Chakala Midc, Mumbai, Maharashtra, India, 400093

UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND SIX MONTH ENDED 30TH SEPTEMBER 2025

Particulars	(In Lakhs)		
	Quarter ended Sep 30, 2025	Quarter ended Sep 30, 2024	Half year ended Sep 30, 2025
	Reviewed	Reviewed	Reviewed
Total Income from operations (net)	-	-	-
Net Profit for the period before Tax & Exceptional Item	(4.60)	(3.21)	(8.50)
Net Profit for the period before Tax & after Exceptional Item	(4.60)	(3.21)	(8.50)
Net Profit for the period after Tax & Exceptional Item	(4.60)	(3.21)	(8.50)
Other Comprehensive Income for the period	-	-	-
Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	-	-	-
Equity Share Capital	1,350.00	1,350.00	1,350.00
Reserves (excluding Revaluation Reserve)	-	-	-
Earnings Per Share (before/after extraordinary items) (of Rs. 10 /- each)	(0.03)	(0.02)	(0.06)
(a) Basic	(0.03)	(0.02)	(0.06)
(b) Diluted	(0.03)	(0.02)	(0.06)

Note :-

- The Company has presented its financial results under India Accounting Standards ("Ind AS") from April 1, 2019 and accordingly these financial results have been prepared in accordance with the recognition and measurement principles laid down in the Ind AS 34—interim Financial Reporting prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with the relevant rules issued thereunder and the other accounting principles generally accepted in India. Financial results for the comparative previous period have also been presented in accordance with the recognition and measurement principles laid down in the Ind AS 34.
- The above statement of financial results has been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on 14th November, 2025.
- The Company operates mainly in the business of lending finance, accordingly there are no separate reportable segment as per Ind AS-108- Operating Segment.
- Deferred tax will be determined and provided for at the end of the financial year.
- Certificate of Registration bearing no. 13.00039 issued by Reserve Bank of India to carry on the business of Non-Banking Financial Institution stands cancelled. Reserve Bank of India has exercised its power under section 45-IA (f) of Reserve Bank of India Act, 1934 and has cancelled Certificate of Registration to carry on the business of Non-Banking Financial Institution order dated 12th June 2024.
- Previous period's figures have been reclassified, wherever necessary, to correspond with those of the current period.
- Investors can view the Financial Results of the Company at the Company's website www.Polytexindia.com or at the websites of BSE (www.bseindia.com).

For Polytex India Ltd.
Sd/-
Arvind Mujji Karjia
DIN: 00216112
(Chairman and Director)

Place: Mumbai
Dated: 14/11/2025

रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

एल्प्रो इंटरनेशनल लिमिटेड

सीआयएन: एल५१५०५एमएच१९६२पीएलसी०१२४२५
 नोंदणीकृत कार्यालय: १७, निर्मल, नरीमन पॉइंट, मुंबई-४०००२१. व्द.: +९१ २२ ४०२९ ९०००; फॅक्स: +९१ २२ २२०२ ७९९५
 ईमेल: ir@elpro.co.in; वेबसाइट: www.elpro.co.in

३०.०९.२०२५ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता अलेखापरिक्षित वित्तीय

निष्कर्षाचा (एकमेव व एकत्रित) अहवाल

३०.०९.२०२५ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता कंपनीचे अलेखापरिक्षित (एकमेव व एकत्रित) वित्तीय निष्कर्ष १४.११.२०२५ रोजी झालेल्या सभेत एल्प्रो इंटरनेशनल लिमिटेड (कंपनी) च्या संचालक मंडळाने मान्य केले.

वैधानिक लेखापरिक्षकाद्वारे दिलेले मर्यादित पुनर्विलोकन अहवालासह उपरोक्त निष्कर्ष कंपनीच्या www.elpro.co.in वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंज अर्थात बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com वेबसाईटवर प्रसिद्ध केले आहे आणि सदर अहवाल क्युआर कोड स्कॅनिंगद्वारे पाहता येईल.



टीप: सेबी (लिस्टिंग ऑब्जिगेशन अँड डिस्क्लोजर रिक्वायर्मेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ४७ सहाचिंता नियम ३३ नुसार वरील माहिती देण्यात आली आहे.

एल्प्रो इंटरनेशनल लिमिटेडकरिता
 सही / -
 दीपक कुमार
 अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक
 डीआयएन: ०७५१२७६९

ठिकाण: मुंबई
 दिनांक: १४.११.२०२५

KCL INFRA PROJECTS LIMITED

Corporate Identification Number: L45201MH1995PLC167630
 Registered Office: B-3, 204, Saket Complex, Thane (West) - 400601, Maharashtra, India; Contact Details: +91-9425052211/+91-9301300600;
 Email-ID: kclindia@yahoo.co.in, info@kclinfra.com, cs@kclinfra.com; Website: www.kclinfra.com.

EXTRACT OF THE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30th SEPTEMBER, 2025

Sl. No.	PARTICULARS	(Rs. in Lacs)					
		QUARTER		QUARTER		YEAR	
		ENDED	ENDED	ENDED	ENDED	ENDED	ENDED
		30.09.2025	30.06.2025	30.09.2024	30.09.2025	30.09.2024	31.03.2025
		UNAUDITED	UNAUDITED	UNAUDITED	UNAUDITED	UNAUDITED	AUDITED
1	Total Income from Operations (Net)	137.43	147.23	53.61	284.66	284.70	1533.22
2	Net Profit / (Loss) for the period before tax and Exceptional items	-44.97	90.96	8.46	45.99	34.51	73.79
3	Net Profit / (Loss) for the period before tax and after Exceptional items	-44.97	90.96	8.46	45.99	34.51	73.79
4	Net Profit for the period after Tax (after Extraordinary Items)	-33.25	67.29	6.56	25.76	25.76	52.07
5	Total Comprehensive Income for the period	-33.25	67.29	6.56	34.03	25.76	52.07
6	Equity Share Capital	3378.24	3378.24	3378.24	3378.24	3378.24	3378.24
7	Reserves(Excluding Revaluation Reserves as at balance sheet date)	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00
8	Earning per Share-Basic(after extraordinary items) (of Rs. 2/- each)	-0.020	0.0400	0.000	0.02	0.02	0.0300
	Earning per Share-Diluted(after extraordinary items) (of Rs. 2/- each)	-0.020	0.0400	0.000	0.02	0.02	0.0300

Note:
 (1) The unaudited Financial Results for the quarter and half year ended September 30, 2025 were reviewed by the Audit Committee at its meeting held on November 14th 2025 and approved by the Board of Directors at the meeting held on that date. The Statutory Auditors of the Company have carried out Limited Review of these results in terms of Regulation 33 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015.
 (2) The company has prepared these financial results in accordance with the Indian Accounting Standards (Ind AS) as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with relevant rules issued thereunder and other accounting principles generally accepted in India.
 (3) The figures of the previous period/year have been re-grouped and re-arranged wherever necessary to correspond with current period's classification/ disclosure.

By order of the Board
 For and behalf of KCL Infra Projects Limited
 Sd/-
 Mohan Jhawar
 Managing Director.
 DIN:00495473

Place:- Thane
 Date:-14.11.2025

M.V.K. AGRO FOOD PRODUCT LIMITED

CIN: L15316MH2018PLC304795 | GST No.: 27AALCM5956B1ZA
 Reg. Office: Gut No. 44 and 46, Kusumnagar, At Post Waghalwada, Umari, Nanded - 431807, Maharashtra, India
 Contact No.: +91 7447462601, Website: www.mvkagrofood.com
 Email: cs@mvkagrofood.com

तिमाही व अर्धवार्षिक संपलेली 30 सप्टेंबर, 2025 यांच्या अनऑडिटेड स्टँडअलोन आणि कन्सॉलिडेटेड आर्थिक निकालांचे विवरणपत्र

कंपनीच्या संचालक मंडळाच्या 14 नोव्हेंबर, 2025 रोजी झालेल्या बैठकीत, कंपनीचे 30 सप्टेंबर, 2025 रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवार्षिक अनऑडिटेड स्टँडअलोन आणि कन्सॉलिडेटेड आर्थिक निकाल मंजूर करण्यात आले. उक्त आर्थिक निकाल तसेच त्यासोबतचा ऑडिटरांचा लिमिटेड रिव्ह्यू रिपोर्ट कंपनीच्या संकेतस्थळावर <https://mvkagrofood.com/wp-content/uploads/2025/08/Outcome-September-2025.pdf> येथे उपलब्ध आहे आणि तसेच NSE च्या संकेतस्थळावर <https://www.nseindia.com/> येथेही उपलब्ध आहे.



For M.V.K. AGRO FOOD PRODUCT LIMITED
 Sd/-
 Marotrao Vyankatrao Kawale
 Managing Director
 DIN: 06421662

Place: Nanded
 Date: 15-11-2025

SWARNARITA JEWELS INDIA LIMITED

CIN: L36911MH1992PLC068283
 Regd. Office: Office No. 104, First Floor, 17/19, Ustad Building, Swarn House, Dhanji Street, Mumbai, Zaveri Bazar, Mumbai-400003
 Tel. No.: 022-43590000 E-mail: info@swarnsarita.com Website: www.swarnsarita.com

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR QUARTER AND SIX MONTH ENDED ON 30TH SEPTEMBER, 2025

Particulars	STANDALONE			CONSOLIDATED		
	Quarter ended 30.09.2025 Unaudited	Half year ended 30.09.2025 Unaudited	Quarter ended 30.09.2024 Unaudited	Quarter ended 30.09.2025 Unaudited	Half year ended 30.09.2025 Unaudited	Quarter ended 30.09.2024 Unaudited
	Total income from operations (net)	23916.23	37578.06	18512.2	26224.81	41430.45
Net Profit / (Loss) for the period (before tax, Exceptional and/or extraordinary items)	796.31	1520.26	71.90	906.22	1725	97.34
Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or extraordinary items)	796.31	1520.26	71.90	906.22	1725	97.34
Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or extraordinary items)	599.69	1331.73	53.92	682.13	1511.81	73
total comprehensive income for the period [(comprising Profit/(Loss) for the period (after tax) and other comprehensive income (after tax)]	599.69	1331.73	53.92	682.13	1511.81	73
Paid up Equity Share Capital (Face Value of Rs.10/- each fully paid up)	2083.76	2083.76	2083.76	2083.76	2083.76	2083.76
Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)	-	-	-	-	-	-
Earnings Per Share (before & after extraordinary items) (face value of Rs.10/- each)	-	-	-	-	-	-
a) Basic:	2.87	6.38	0.26	3.27	7.26	0.35
b) Diluted:	2.87	6.38	0.26	3.27	7.26	0.35

Notes:
 The above is an extract of the detailed format of Quarterly/ Half Yearly Financial Result filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulation, 2015. The full format of the Quarterly/ Half Yearly Financial Result are available on the website of the Stock Exchange i.e. www.bseindia.com. The same are also available on the Company website i.e. www.swarnsarita.com.



For SWARNARITA JEWELS INDIA LIMITED
 Sd/-
 MAHENDRA MADANLAL CHORDIA
 MANAGING DIRECTOR
 DIN: 00175686

Place: Mumbai
 Date: 14.11.2025

हिल्क्स टेक्नॉलॉजीस लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: ए ७७५, ७ वा मजला, बॉम्बे इंडिया इन्डस्ट्रियल, सहाय लॉकर कॉम्प्लेक्स, एम. व्ही. रोड, जेबी नगर मॉड, जेबी नगर मेट्रो स्टेशन, अंधेरी (पूर्व), मुंबई - ४०० ०४९, महाराष्ट्र.
 ई-मेल आयडी: anubhavindustrial@gmail.com वेबसाइट: www.hilks.com संपर्क क्र.: ७७९९९९९९९

दि. ३०.०९.२०२५ रोजी संपलेली तिमाही व सहामाहीकरिताच्या स्थायी व एकत्रित अलेखापरिक्षित एकत्रित वित्तीय निष्कर्षांचा अहवाल

(रु. लाखांमध्ये, वेगळे नमूद केलेले नसल्यास)

अ. क्र.	तपशील	स्थायी						एकत्रित					
		निमाहीअखेर		सहामाहीअखेर		वर्षअखेर		निमाहीअखेर		सहामाहीअखेर		वर्षअखेर	
		३०.०९.२०२५	३०.०६.२०२५	३०.०९.२०२४	३०.०६.२०२४	३१.०३.२०२४	३०.०९.२०२५	३०.०६.२०२५	३०.०९.२०२४	३०.०६.२०२४	३१.०३.२०२४	३०.०९.२०२५	३०.०६.२०२५
		(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)
१	परिचालनातून एकूण उत्पन्न	३८९.१०	१७९.४१	२०३.७८	५६०.५१	३०९.०२	६९७.७०	३८९.१०	१७९.४१	२०३.७८	५६०.५१	३०९.०२	६९७.७०
२	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादामुळे व/वा अतिविशेष बाबींमुळे)	२७.११	१४.३५	१९.०८	४९.४६	२८.००	६३.७३	२७.११	१४.३५	१९.०८	४९.४६	२८.००	६३.७३
३	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादामुळे व/वा अतिविशेष बाबींमुळे)	२७.११	१४.३५	१९.०८	४९.४६	२८.००	६३.७३	२७.११	१४.३५	१९.०८	४९.४६	२८.००	६३.७३
४	करनंतरचा कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादामुळे व/वा अतिविशेष बाबींमुळे)	२७.११	१४.३५	१९.०८	४९.४६	२८.००	६३.७३	२७.११	१४.३५	१९.०८	४९.४६	२८.००	६३.७३
५	कालावधीकरिता एकूण सर्वसाधारण उत्पन्न (कालावधीकरिता) नफा/(तोटा) व अन्य सर्वसाधारण उत्पन्न (करनंतरचा) नफा/(तोटा) आणि इतर व्यापक उत्पन्न (करनंतरचा) यांचा समावेश	२७.११	१४.३५	१९.०८	४९.४६	२८.००	६३.७३	२७.११	१४.३५	१९.०८	४९.४६	२८.००	६३.७३
६	प्रदाित समयाग भांडवल	१०००.००	१५०.००	६००.००	१०००.००	६००.००	८८२.००	१०००.००	१५०.००	६००.००	१०००.००	६००.००	८८२.००
७	राखीव (एन वर्गच्या लेखापरिक्षित ताळेबंदीमध्ये दर्शविल्यानुसार पुनर्मूल्यांकन राखीव वाढवता)	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०
८	उत्पन्न प्रतिशेअर (प्रत्येकी रु. १०/-) (अभ्रक्षित व खंडित परिचालनाकरिता)	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०	०
१. मूलभूत:		०.२७	०.१५	०.३२	०.४१	०.४८	०.५३	०.२७	०.१५	०.३२	०.४१	०.४८	०.५३
२. योग्यीकृत		०.२७	०.१५	०.३२	०.४१	०.४८	०.५३	०.२७	०.१५	०.३२	०.४१	०.४८	०.५३

टीप:
 १. वित्त विवरण हे सेबी (सूची व अन्य विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ च्या विनियमन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजकडे सादर करण्यात आलेल्या दि. ३०.०९.२०२५ रोजी संपलेल्या तिमाहीकरिताच्या स्थायी व एकत्रित वित्तीय निष्कर्षांच्या विस्तृत प्रकाश्याचा सारांश आहे. दि. ३०.०९.२०२५ रोजी संपलेल्या तिमाहीकरिताच्या स्थायी व एकत्रित वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण प्रकाश पत्र एक्सचेंजच्या वेबसाइटवर (www.bseindia.com) व लिस्टेड कंपनी (www.hilks.com) वर उपलब्ध आहे.

ठिकाण: मुंबई
 दिनांक: १५.११.२०२५

हिल्क्स टेक्नॉलॉजीस लिमिटेड करिता
 सही/-
 संदीप कोणारपु
 एग्झिक्युटिव्ह डायरेक्टर
 डीआयएन: ०८३०४५१

Swadeshi Industries & Leasing Limited

CIN: L46309MH1983PLC031246
 303, Apollo Arcade, Prem Co-op Soc Ltd, R.K. Singh Marg, Mogra Pada, Andheri East, Mumbai, Maharashtra, India, 400069

Extract of Unaudited Financial Results for the 2nd quarter ended September 30, 2025

Sr. No.	Particulars	(Rs. in Lacs)		
		Quarter ended 30.09.2025 (Unaudited)	Half Year ended 30.09.2025 (Unaudited)	Quarter ended 30.09.2024 (Unaudited)
		1	Total Income from Operations	1,021.91
2	Net Profit / (Loss) for the period before Tax	25.40	71.57	(5.21)
3	Net Profit / (Loss) for the period after Tax	19.36	53.92	(4.96)
4	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	-	-	-
5	Equity Share Capital	1,081.80	1,081.80	1,081.80
6	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	-
7	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) -			
8	1. Basic:	0.18	0.50	0.00
	2. Diluted:	0.14	0.38	0.00

NOTE:
 1. The Unaudited financial results for the quarter and half year ended 30th September, 2025 have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 14th November, 2025. The Statutory Auditors of the Company have carried out a Limited Review of the aforesaid results.
 2. The aforesaid unaudited financial results for the quarter and half year ended 30th September, 2023 has been prepared in accordance with Companies (Indian Accounting Standard) Rule, 2015 as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with relevant rules issued thereunder and in terms of Regulation 33 and Regulation 52 of SEBI (Listing Obligation and disclosure Requirements) Regulations, 2015, as amended.
 3. The Company is primarily engaged in the 'Textile Business' business and all other activities revolving around the same. As such there is no other separate reportable segment as defined by IND AS 108 - "Operating Segment".
 4. The figures for the previous period have been regrouped, re-arranged and reclassified, wherever necessary.

For Swadeshi Industries & Leasing Ltd.
 Jayshree Sharma
 Director
 DIN: 02754812

Place : Mumbai
 Date : 14th November, 2025

CREST VENTURES LIMITED

Registered Office: 111, Maker Chambers IV, 11th Floor, Nariman Point, Mumbai - 400 021. Tel No: 022-4334 7000 Fax No: 022-4334 7002
 CIN: L99999MH1982PLC102697 Website: www.crest.in Email: secretarial@crest.in

EXTRACT OF THE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30th SEPTEMBER, 2025

(₹ in Lakhs)

Sr. No.	Particulars	STANDALONE					CONSOLIDATED						
		Quarter ended		Half year ended		Year ended	Quarter ended		Half year ended		Year ended		
		30.09.2025 Unaudited	30.06.2025 Unaudited	30.09.2024 Unaudited	30.09.2025 Unaudited	30.09.2024 Unaudited	30.09.2025 Unaudited	30.06.2025 Unaudited	30.09.2024 Unaudited	30.09.2025 Unaudited	30.09.2024 Unaudited	31.03.2025 Audited	
1	Total Income from Operations	2,077.76	4,906.80	2,731.00	6,984.56	9,246.73	16,414.03	2,954.05	6,310.83	3,546.53	9,264.88	11,285.19	20,452.20
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	398.12	2,975.23	1,814.61	3,373.35	7,309.41	9,558.93	558.77	3,518.09	2,034.30	4,076.86	8,058.30	11,112.87
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	398.12	2,975.23	1,814.61	3,373.35	7,309.41	9,558.93						